

पिंपरी चिंचवड महानगरपालिका,  
पिंपरी-४११ ०१८ नगरसचिव कार्यालय,  
क्रमांक - नस/३/कावि/१५८/२०२२  
दिनांक - ११/०२/२०२२

प्रति,

मा.....,  
सदस्य, स्थायी समिती,  
पिंपरी चिंचवड महानगरपालिका,  
पिंपरी-४११ ०१८.

विषय - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.स्थायी समितीची विशेष  
सभा दिनांक १८/०२/२०२२ रोजी आयोजित केले बाबत....

महोदय/महोदया,

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.स्थायी समितीची विशेष सभा शुक्रवार,  
दिनांक.१८/०२/२०२२ रोजी स.११.०० वा. मा.अवर सचिव महाराष्ट्र शासन यांचेकडील पत्र  
क्र.कोरोना/२०२०/प्र.क्र.७६/नवि-१४ दि.३ जानेवारी २०२२ अन्वये ऑनलाईन पध्दतीने (व्हिडीओ  
कॉन्फरन्सिंग द्वारे) आयोजित करण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील  
व्हिडीओ कॉन्फरन्स रुम मधून मा.सभापती, स्थायी समिती हे सभा संचलित करणार आहेत. सोबत  
सभेची कार्यपत्रिका जोडली आहे. सभेस आपण ऑनलाईन पध्दतीने सहभागी व्हावे, ही विनंती.

आपला विश्वासू,



(उल्हास बबनराव जगताप)

नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका,  
पिंपरी - ४११ ०१८.

प्रत - १) सर्व संबंधित शाखाप्रमुख व शाखाधिकारी  
२) कार्यालयीन नोटीस बोर्ड

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी-४११०१८.

मा.स्थायी समिती विशेष सभा

कार्यपत्रिका क्रमांक - २६३

दिनांक-१८/०२/२०२२

वेळ दु.११.०० वा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.स्थायी समितीची विशेष सभा शुक्रवार, दिनांक १८/०२/२०२२ रोजी स.११.०० वा. मा.अवर सचिव महाराष्ट्र शासन यांचेकडील पत्र क्र.कोरोना/२०२०/प्र.क्र.७६/नवि-१४ दि.३ जानेवारी २०२२ अन्वये ऑनलाईन पध्दतीने (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे) आयोजित करण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील व्हिडिओ कॉन्फरन्स रुम मधून मा.सभापती, स्थायी समिती हे सभा संचलित करणार आहेत. सभेत खालील कामकाज होईल.

-----

विषय क्र.१) महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम ९५ अन्वये मा.आयुक्तांकडून आलेले महापालिकेचे सन २०२१-२२ चे सुधारीत व सन २०२२-२३ चे मुळ अंदाजपत्रक "अ" व "क" तसेच केंद्रशासन पुरस्कृत योजनांसह उर्वरित जे.एन.एन.यु.आर.एम. अंतर्गत महापालिकेने नमुद केलल्या प्रशासकीय सुधारणांचा विचार करून शहरी गरीबांसाठीचे "प" अंदाजपत्रक त्याचप्रमाणे जे.एन.एन.यु.आर.एम. अंतर्गत प्रकल्पांसाठी प्राप्त शासन अनुदान व मनपा हिस्सा याबाबतचे अंदाजपत्रक कामीचे अंदाज/प्रस्ताव विचारात घेऊन महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम ९६ अन्वये सन २०२१-२२ चे सुधारीत व सन २०२२-२३ चे मुळ अंदाजपत्रक "अ" "क" व "प" तसेच जे.एन.एन.यु. आर.एम. प्रकल्पांचे अंदाजपत्रक तयार करून ते मा.महापालिका सभेकडे स्विकृतीसाठी पाठविणेबाबत विचार करणे.



(उल्हास बबनराव जगताप)

नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका,  
पिंपरी - ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका,  
पिंपरी - ४११ ०१८, नगरसचिव कार्यालय,  
क्रमांक - नस/३/कावि/१५८/२०२२  
दिनांक - ११/०२/२०२२

टिप - प्रस्तुत कार्यपत्रिकेवरील विषयाचे विषयपत्र (डॉकेट) नगरसचिव कार्यालयात वाचणेसाठी ठेवणेत आले आहे.